


शहाजी बा. मोरे

mtedit@timesgroup.com

15 JUNI 2023



प्रयोगशाळेतला सूर्य!

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कॅलिफोर्नियातील एका प्रयोगशाळेत झालेल्या प्रयोगात सूक्ष्म सूर्य निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या! हा प्रयोग अखंड व प्रदूषणमुक्त ऊर्जा मिळविण्यासाठी निश्चितच महत्वाचा असला, तरी तशी ऊर्जा मिळविण्यासाठी अजून बरेच अंतर कापावे लागणार आहे.

अनुभंजन क्रियेमध्ये मोठमोर्या प्रयोगात आणुभव्या असलेल्या जातात. युरेनियम, प्लूटोनियमसारख्या व्यापारांच्या अनुकेंद्रकांचे विभाजन करून ऊर्जा वर्ती जाते. या उलट संमीलनामध्ये दोन नुकेंद्रके एकत्र आणून, दुसऱ्याच मूलद्रव्याच्या निर्मिती होते. हायडोजन या मूलद्रव्याच्या अनुभंजन क्रियेमध्ये मोठमोर्या प्रयोगात आणुभव्या असलेल्या जातात. युरेनियम, प्लूटोनियमसारख्या व्यापारांच्या अनुकेंद्रकांचे विभाजन करून ऊर्जा वर्ती जाते. या उलट संमीलनामध्ये दोन नुकेंद्रके एकत्र आणून, दुसऱ्याच मूलद्रव्याच्या अनुभंजन क्रियेमध्ये वस्तुमान ते ज्या दोन अनुकेंद्रकांपासून आहे, त्याच्या वस्तुमानाच्या बेरीजेपेक्षाही कमी जेवढ्या मात्रेवे वस्तुमान कमी असते, त्याचे स्टाइल यांच्या ऊर्जा = वस्तुमान × (प्रकाशाचा खुप अंतर) या प्रसिद्ध समीकरणानुसार ऊर्जेत रूपांतर होती ज्या या प्रयोगात निर्माण झाली आहे. अनुसंमीलन म्हणजे सूर्यासह सर्व ताच्यांना, बरोबर अणुवॉम्ब, अणुआैथिक न्यूक्लिअर क्रिया हायडोजन वॉम्ब) यांनी ऊर्जा पुरविणाऱ्या प्रक्रिया. अनुभंजन अणेवे अणेवे विखंडन. अणुकेंद्रिया संमीलनातून; अणुकेंद्रिया विखंडनातून ऊर्जा मिळतच अणुभंजन ही प्रक्रिया तुलनेने अणुकेंद्रिया संमीलनातून नापेक्षा सुलभ असते. अणुकेंद्रिया संमीलन अणेवे अणेवे धन प्रभार असते व त्यामुळे



येऊ शक्तिशाली हच वृक्ष सध्या चर्चेत असलेल्या प्रयोगामध्ये दोपुर्वीत आले आहे. कॅलिफोर्निया येथील नॅशनल इंजिनिअरिंग कॅलिफोर्निया (एनआयएफ) ही १.५ अब्ज डॉलर किमतीची सुविधा असून, मुलात अणुआैथिक अस्त्रे आणि पदार्थाचा अभ्यास व संशोधनासाठी वापरली जाते. या केंद्राकडे जगातील सर्वांत शक्तिशाली लेझर किरणाचे स्रोत आहेत. या स्रोतांपासून अतिशय शक्तिशाली संदर्भे सेकंदाच्या अब्जांश (नॅनो सेकंद) वेळापेक्षा जास्त वेळ राहत नाहीत. ही लेझरची स्पंदने १९२ झोतांमध्ये विभागली प्रयोगाद्वारे मिळालेल्या ऊर्जेच्या १०० पट ऊर्जा वापरावी लागते. याचा अर्थ, हा प्रयोग मोर्या प्रमाणात करायचा झाल्यास, प्रारंभिक अवरस्थेत प्रचंड ऊर्जा वापरावी लागेल. हा प्रयोग निरंतर चालू राहील याविषयी सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे. या प्रयोगासाठी लागणारा हायडोजनचा ट्रिटियम समस्यानिक खूपच दुमीळ व त्याहून महागडा आहे; त्यामुळे ऊर्जेच्या अखंड स्रोत सापडला, असे म्हणणे सध्या तरी समंजसपणाचे नाही. त्यासाठी अजून खूप प्रीक्षा करावी लागेल. अर्थातच हा प्रयोगशाळेतील सूक्ष्म सूर्य आहे मनोहर, तरी प्रचंड प्रचंड दूर अंतरावर आहे!

हे साध्य करणे अतिशय कठीण व आव्हानात्मक अणुआैथिक इंधनाने भरलेल्या टाक्या (लक्ष्य) आकुंचित केल्या जातात; नंतर उघ्यात देऊन सामान्य आकाराच्या पातळीवर आणता

असते. इंधन जवळजवळ उणे २७३ अंश सेल्सियस तापमानापर्यंत थंड करणे गरजेचे असते. ज्या पात्रामध्ये हा प्रयोग घडवून आणला जातो, ते पात्र निवात करता आले पाहिजे. इंधन कृपीचा आकार अगदी गोल असला पाहिजे. यात छोट्याशा त्रुटी आढळल्या, तरी प्रयोग अयशस्वी होते. सर्व काही जुळून आले, तर अणुकेंद्रियांचे संमीलन घडून येते व निर्माण होणारी ऊर्जा कृपीच्या बाहेर वाढत वाढत जाते, आणखी अणुकेंद्रियांचे संमीलन घडून येते, यालाच इंगिनिअर (ज्वलन) असे म्हणतात.

या प्रयोगासाठी आजपर्यंत प्रत्येक वेळी जेवढी ऊर्जा वापरली गेली. त्यापेक्षा कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असे. कॅलिफोर्नियातील लॉरीन्स लिहरमोर लॅबरोटरीच्या 'नॅशनल इंगिनिअरिंग कॅलिफोर्नियातील लॉरीन्स लॅबरोटरी' नावाच्या प्रयोगशाळेत सध्याच्या प्रयोगात मात्र वापरण्यात आलेल्या ऊर्जेच्या जवळ जवळ दोड पट ऊर्जा निर्माण झाली. २.०५ मेगाजूल्स एवढी ऊर्जा वापरलून शास्त्रज्ञांनी ३.४ मेगाजूल्स एवढी ऊर्जा निर्माण करून दाखविली. हे अभूतपूर्व यश म्हणारे लागेल.

असे असले, तरी अशा प्रयोगाद्वारे जगाचा ऊर्जेचा प्रस्तुतीनुसार अजून काही दशके लागतील. या प्रयोगात वापरल्या गेलेल्या ऊर्जेच्या मात्रेपेक्षा अधिक मात्रेची ऊर्जा मिळाली असली, तरी त्यासाठी अब्जांश (नॅनो सेकंद) वेळापेक्षा जास्त वेळ राहत नाहीत. ही लेझरची स्पंदने १९२ झोतांमध्ये विभागली प्रयोगाद्वारे मिळालेल्या ऊर्जेच्या १०० पट ऊर्जा वापरावी लागते. याचा अर्थ, हा प्रयोग मोर्या प्रमाणात करायचा झाल्यास, प्रारंभिक अवरस्थेत प्रचंड ऊर्जा वापरावी लागेल. हा प्रयोग निरंतर चालू राहील याविषयी सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे. या प्रयोगासाठी लागणारा हायडोजनचा ट्रिटियम समस्यानिक खूपच दुमीळ व त्याहून महागडा आहे; त्यामुळे ऊर्जेच्या अखंड स्रोत सापडला, असे म्हणणे सध्या तरी समंजसपणाचे नाही. त्यासाठी अजून खूप प्रीक्षा करावी लागेल. अर्थातच हा प्रयोगशाळेतील सूक्ष्म सूर्य आहे मनोहर, तरी प्रचंड प्रचंड दूर अंतरावर आहे!

(लेखक विज्ञान विषयाचे अभ्यासक आहेत.)